

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता नवीन शासकीय वसतिगृहे सुरु करण्यासाठी जुलै, २००८ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदींचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : आदिम-२००८/प्र.क्र.१०३/का.१२

मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.

दिनांक : २५ ऑगस्ट, २००८.

- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.शावगृ-२००६/प्र.क्र.६५/का.१२, दिनांक ६ डिसेंबर, २००७.
- २) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.आवगृह-२००८/प्र.क्र.२०६/का-६(४), दिनांक २९ जून, २००८.
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.४५/का.७, दिनांक ८.८.२००८.

शासन निर्णय :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता राज्यात १४० शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. सदर १४० वसतिगृहांपैकी सन २००८-०९ या आर्थिक वर्षाच्या पाहिल्या टप्प्यात ६८ वसतिगृहे सुरु करण्याबाबत व सदर वसतिगृहासाठी रु.१५.५० कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सदर पुरवणी मागणी जुलै, २००८ च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली असून सदर तरतूद संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत असून या योजनेच्या तरतूदी खर्च करण्यासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आल्या आहेत.


२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२५) म्हणून महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग-४, दिनांक ३० जुलै, २००८ रोजी पुरवणी मागण्याच्या अर्थासकल्पित तरतूदीच्या वितरणासाठी पारित आला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे मागासवर्गीयांचे कल्याण, आदिवासी मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह या योजनेखाली मागणी क्र.टी-४, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनेतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२११७-शिक्षण (एक मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे सुरु करणे व त्यांचे परिरक्षण-(ए)-

राज्य योजना (२२२५ १५५३) या लेखा शिषोखाती खर्च टाकावा. आयुक्त, आदिवासी विकास यांनी मंजूर रक्कमपेक्षा जादा खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर खर्च अर्थसंकल्पिय वितरण प्रणाली प्रमाणे खर्च करावी.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२२५/०८/व्यय-१४, दिनांक २८.६.२००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.govt.in](http://www.maharashtra.govt.in) या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याच्या संगणक सांकेतांक २००८०८२०१५०००६००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
(अ. स. शिंगडे)  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (१० प्रती)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

महालेखापाल (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी

-नाशिक/नंदूरबार/धुळे/सोलापूर/रायगड/ठाणे/वाशिम/अकोला

/

परभणी/हिंगोली/लातूर/जालना/उस्मानाबाद/औरंगाबाद/बीड/

यवतमाळ/अमरावती/बुलढाणा/नांदेड/गोंदिया/नागपूर/वर्धा/

चंद्रपूर/भंडारा

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग (व्यय-१४/अर्थ-३/अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई

कार्यासन अधिकारी, का.७, १५, १३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

निवड नस्ती (का. १२)